



17th November, 2020

To,
The Listing Department,
BSE Limited
P.J. Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Scrip Code: 504351
Scrip Id: EMPOWER

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper Clipping of Outcome of Board Meeting held on 11th November, 2020.

Pursuant to regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby inform you that the Board of Directors at their meeting held on 11th November, 2020 have inter-alia considered, approved the unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2020.

In continuation to the same, the newspaper clipping duly published in English Newspaper (All Edition) and Marathi Newspaper (Mumbai Edition) dated 12th November, 2020 is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking You,

For Empower India Limited

Authorised Signatory

Empower India Limited

CIN: L51900MH1981PLC023931

Reg. Office: 25 / 25A, II Floor, 327, Nawab Building, D.N.Road, Fort, Mumbai – 400 001.

Phone:022- 22045055, 22045044, Mobile/Helpdesk No.:9702003139

Email:info@empowerindia.in; Website: www.empowerindia.in

EMPOWER INDIA LIMITED
CIN: L51900MH1981PLC023931
 Regd Office: 25/25A, 11th Floor, 327, Nawab Building, D.N. Road, Fort, Mumbai - 400 001
 Phone: 022-22045055, 22045044, Mobile/Helpdesk No.: 9702003139
 Email: info@empowerindia.in; Website: www.empowerindia.in

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2020
 (Rs. in Lakhs except EPS)

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Six months ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Six months ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)
Total income from operations (net)	0.00	0.00	(516.00)	0.00	0.00	(516.00)
Net Profit/(Loss) for a period (before tax and exceptional items)	(0.85)	(6.37)	(20.79)	(0.85)	(6.37)	(20.79)
Net Profit/(Loss) for a period before tax (after exceptional items)	(1.10)	(258.17)	(1455.85)	(1.10)	(258.17)	(1455.85)
Net Profit/(Loss) for the period after tax	(1.10)	(258.17)	(1455.85)	(1.10)	(258.17)	(1455.85)
Total Comprehensive Income for the period	(1.10)	(258.17)	(1455.85)	(1.10)	(258.17)	(1455.85)
Paid-up Equity Share Capital (Share of Rs. 1/- each)	11637.99	11637.99	11637.99	11637.99	11637.99	11637.99
Earning per equity share						
Basic:	(0.0001)	(0.02)	(0.13)	(0.0001)	(0.02)	(0.13)
Diluted:	(0.0001)	(0.02)	(0.13)	(0.0001)	(0.02)	(0.13)

Note:
 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com).
 Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever necessary

For Empower India Limited
 Sd/-
 Rajgopal Iyengar
 Director
Place: Mumbai
Date: 11th November, 2020

RANGOPAL POLYTEX LIMITED
CIN: L17110MH1981PLC024145 Website: www.rangopalpolytex.com
 Email: rplcompliance@rangopalpolytex.com, Tel: 022 61396810 Fax: 022 22851085
 REGD. OFFICE: Greentex Clearing House, B-1, 2 & 3, Gosrani Compound, Rehal Village, Bhiwandi, Thane - 421302
 CORP. OFFICE: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020
 (Rs. In Lakhs, except share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30/09/2020	Quarter ended 30/09/2019	Half Year ended 30/09/2020	Half Year ended 30/09/2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	89.89	80.64	124.87	80.64
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, exceptional and/or Extraordinary items)	7.74	(8.66)	8.71	(14.70)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or Extraordinary items)	7.74	(8.66)	8.71	(14.70)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or Extraordinary items)	7.74	(8.66)	8.71	(14.70)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	8.62	(8.54)	9.26	(19.20)
6	Paid up Equity Share Capital	1,439.63	1,439.63	1,439.63	1,439.63
7	Earnings Per Share (of Rs.10/- each)				
	Basic and diluted (not annualised)	0.05	(0.06)	0.06	(0.10)

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30/09/2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.rangopalpolytex.com.

For and on behalf of the Board of Directors of Rangopal Polytex Limited
 Sd/-
 SANJAY JATIA
 Chairman & Managing Director (DIN: 00913405)
Place: Mumbai
Date: November 11, 2020

Bank of Maharashtra
Head Office, Corporate Services Department
 Lokmangal, 1501, Shivajinagar
 Pune- 411005 Tel.: 020-25614336/239

Request for Proposal (RFP)

Bank of Maharashtra invites sealed tenders for "Design, Supply, Installation, Testing and Commissioning (including Net Metering & 5 years comprehensive maintenance from 2nd year) of Grid Connected Rooftop Solar Power System of Estimated Cumulative Capacity 316.48 KWP in Bank's own premises at 07 different locations in Pune, Maharashtra". Prospective bidders may download the tender document of the RFP from Bank's Website **www.bankofmaharashtra.in**.
 Pre Bid Meeting : 25/11/2020 (11:00 AM). Last Date for submission of RFP : 02/12/2020 (11:00 AM). Technical Bids will be opened on 02/12/2020 (3:00 PM) & Bidders are requested to remain present for the same. Any further Addenda/Corrigenda/Extension of dates/Clarifications/ Responses to bidder's queries in respect to the above tender shall only be posted on Bank's website **www.bankofmaharashtra.in** and no separate notification will be issued in newspaper.

Assistant General Manager, Corporate Services

AARTI SURFACTANTS LIMITED
 (Formerly known as Arti Surfactants Limited)
CIN: L24100GJ2018PLC102891
 Registered Office: 801, 801/23, GIDC Estate, Phase III, Vapi, Valsad Gujarat 396195 IN. Tel.: 022 - 67976616 / 6545
 Website: www.aarti-surfactants.com, E-mail: investors@arti-surfactants.com

NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Extraordinary General Meeting ("EGM") of the Aarti Surfactants Limited ("Company") is scheduled to be held on Saturday, December 5, 2020 at 11:00 a.m. (IST), through video conferencing ("VC") or other audiovisual means ("OAVM") to transact the businesses as set out in the notice.

The Company has sent the Notice of EGM on Tuesday, November 10, 2020 through electronic mode to members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs vide General Circular no. 14/2020 dated 8 April, 2020, General Circular no. 17/2020 dated 13 April, 2020, General Circular no. 22/2020 dated 15 June, 2020 and General Circular no. 33/2020 dated 28 September, 2020 (collectively "MCA Circulars") and relevant circular issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The notice of EGM along with the explanatory statement is available on the Company's website **www.aarti-surfactants.com** and on the websites of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at **www.bseindia.com** and **www.nseindia.com** respectively. The EGM notice is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at **www.evoting.nsdl.com**. The Members can attend and participate in the EGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the EGM are provided in the Notice of EGM. Members attending through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Instruction for Remote e-voting prior to the EGM and Remote e-voting during the EGM:
 In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards of General Meetings ("SS2") issued by The Institute of the Company Secretaries of India, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the EGM using electronic means ("remote e-voting") provided by NSDL either by (a) remote e-voting prior to the EGM or (b) remote e-voting during the EGM. The Board has appointed CS Sunil M. Dedhia, Practising Company Secretary (ICSI M. No. F3483), as scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent manner.

The cut - off date for determining the eligibility of the members to vote by remote e-voting prior to the EGM or remote e-voting during the EGM is Saturday, November 28, 2020. The remote e-voting period shall commence on Wednesday, December 2, 2020 (09.00 a.m.) and end on Friday, December 4, 2020 (5.00 p.m.). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting shall be disabled and shall not be allowed for remote e-voting after 5.00 p.m. Friday, December 4, 2020. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently. The facility for e-voting will also be made available during EGM and those members present in the EGM through VC/OAVM, who have not cast their vote on the resolution through remote e-voting and/or otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting systems at the EGM.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend / participate in the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Members who have acquired shares after the dispatch of the notices and holding shares as of the cut-off date i.e. Saturday, November 28, 2020 may obtain the Log in ID and Password and follow the same instructions as mentioned in the notice of EGM for remote e-voting or by sending a request at **rt.helpdesk@linkintime.co.in / evoting@nsdl.co.in** or **investors@arti-surfactants.com**. However, if a person is already registered with the NSDL for remote e-voting then he can use his existing login ID and password, and cast your vote.

Members shall be able to attend the EGM through VC / OAVM or view the live webcast of EGM provided by NSDL at **https://www.evoting.nsdl.com** by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's EGM. The attendance of the Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of EGM will be sent to Members. Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses, in respect of electronic holdings with the Depository through their concerned Depository Participants. Members who hold shares in physical form are requested to provide their email addresses to the M/s. Link Intime India Private Limited sending an e-mail at **rt.helpdesk@linkintime.co.in** or to the Company at **investors@arti-surfactants.com**, for registering their e-mail addresses to receive the Notice of EGM electronically and to receive login ID and password for remote e-voting.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of **www.evoting.nsdl.com** or call on toll free no.: 1800-222-990 or can contact NSDL on **evoting@nsdl.co.in** or contact Further, please find below details of NSDL officials for queries.
 Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, 022- 2499 4360 or email at **amitv@nsdl.co.in**
 Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 022-2499 4545 or email at **pallavid@nsdl.co.in**.

By order of the Board
For AARTI SURFACTANTS LIMITED
 Sd/-
 Prashant Gaiwade
 Company Secretary
 ICSI M. No: A46480
Place: Mumbai
Date: 10.11.2020

DALMIA REFRACTORIES LIMITED
CIN:L24297TN1973PLC006372;
 Regd. Office : DALMIAPURAM, P.O.KALLAKUDI-621651, DIST. TRICHRIRAPALLI, TAMIL NADU
 Phone:-911123457100, Website: www.dalmiarefractories.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL STANDALS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020
 (Rs. in lakh)

S. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		Sep 30, 2020	Jun 30, 2020	Sep 30, 2019	Sep 30, 2020	Sep 30, 2019	Mar 31, 2020	Sep 30, 2020	Jun 30, 2020	Sep 30, 2019	Sep 30, 2019	Sep 30, 2019	Mar 31, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income from operations	4,980.46	2,917.77	8,051.53	7,898.23	16,386.71	29,058.05	9,676.29	6,112.54	12,666.39	15,788.83	25,082.49	45,010.42
2	Profit before tax	354.82	50.16	525.74	404.98	1,255.90	2,197.99	460.58	(32.46)	677.97	428.12	1,296.82	2,349.85
3	Net Profit after tax	266.16	44.23	538.94	310.39	1,054.96	1,753.33	284.25	(74.29)	539.08	209.96	884.90	1,613.55
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income)	1,012.99	1,334.12	(1,029.48)	2,347.11	(109.18)	(1,752.40)	884.39	1,082.07	(977.05)	1,966.46	(87.82)	(2,540.61)
5	Paid-up equity share capital (Face Value Per Share Rs. 10/-)	315.21	315.21	315.21	315.21	315.21	315.21	315.21	315.21	315.21	315.21	315.21	315.21
6	Earning Per Share (of Rs. 10/- each)												
	(a) Basic	8.44	1.40	17.10	9.85	33.47	55.62	8.02	(0.77)	18.26	7.26	30.89	56.48
	(b) Diluted	8.44	1.40	17.10	9.85	33.47	55.62	8.02	(0.77)	18.26	7.26	30.89	56.48

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results is available on the stock exchange websites, **www.nse.in** and **www.csce.in** and on the Companies website **www.dalmiarefractories.com**.
 2. The above results have been reviewed by the Audit Committee of Board and subsequently approved by the Board of Directors on 14th November 2019.

On behalf of the Board
For Dalmia Refractories Limited
 Deepak Thombre
 Chairman
DIN: 02421599

Place: Pune
Dated : 11.11.2020

Pradeep Metals Limited
CIN: L99999MH1982PLC026191
 Registered. Office : R-205, T.T.C. Ind. Area, MIDC, Rabale, Navi Mumbai 400701
 Email id : investors@pradeepmetals.com, Website : www.pradeepmetals.com, Contact no : +91-022-2769 1026, Fax :+91-022-2769-1123
 Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September 2020
 (Rs. in Lakhs)

Sr No.	PARTICULARS	Standalone						Consolidated					
		Quarter ended		Half year ended		Year ended		Quarter ended		Half year ended		Year ended	
		30-Sep-2020	30-Jun-2020	30-Sep-2019	30-Sep-2020	30-Sep-2019	31-Mar-2020	30-Sep-2020	30-Jun-2020	30-Sep-2019	30-Sep-2020	30-Sep-2019	31-Mar-2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	4,259	2,199	5,181	6,458	9,191	17,596	4,452	2,708	5,609	7,160	9,969	19,523
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	472	169	619	641	845	2,047	283	191	554	474	601	1,524
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	387	73	619	460	845	1,699	197	95	554	293	601	1,176
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (after minority int. in respect of consolidated result)	251	53	532	304	712	1,288	72	75	467	148	468	766
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	246	47	524	293	697	1,359	100	75	492	176	517	754
6	Equity Share Capital	1,727	1,727	1,727	1,727	1,727	1,727	1,727	1,727	1,727	1,727	1,727	1,727
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	-	-	5,613	-	-	-	-	-	3,182
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - (a) Basic	1.45	0.31	3.08	1.76	4.12	7.46	0.42	0.43	2.70	0.86	2.71	4.44
	(b) Diluted	1.45	0.31	3.08	1.76	4.12	7.46	0.42	0.43	2.70	0.86	2.71	4.44

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone & Consolidated Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (**www.bseindia.com** / **corporates**) and Company website (**http://www.pradeepmetals.com/reports.html**).
 2. The detailed results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on 10th November, 2020

For Pradeep Metals Limited
 Sd/-
 Pradeep Goyal
 Chairman and Managing Director
DIN:00008370

Place:Mumbai
Date :10th November 2020

Jullundur Motor Agency (Delhi) Limited
CIN: L35999HR1998PLC033943
 Regd. Office: 458-1/16, Sohna Road, Opp. New Court, Gurugram - 122001 Haryana
 Ph. No. 0124-3019210, 211, Fax No. 0124-4233868, Website: www.jmaindia.com; Email id: info@jmaindia.com

Extracts of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020
 (Rs. in Lakhs)

S NO	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter Ended 30.09.2020 (Un-Audited)	Quarter Ended 30.09.2019 (Un-Audited)	Six months Ended 30.09.2020 (Un-Audited)	Year ended 31.03.2020 (Audited)	Quarter Ended 30.09.2020 (Un-Audited)	Quarter Ended 30.09.2019 (Un-Audited)	Six months Ended 30.09.2020 (Un-Audited)	Year ended 31.03.2020 (Audited)		
1	Total Income from operations (net)	7949.59	7326.24	12107.06	14523.07	30415.55	9479.53	8669.98	14299.33	17257.31	36750.71
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	614.88	363.70	721.87	727.90	1715.40	657.82	356.35	742.76	766.44	1940.48
3	Net Profit/(Loss) for the period (before tax, after exceptional items)	614.88	363.70	721.87	727.90	1715.40	657.82	356.35	742.76	766.44	1940.48
4	Net profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	447.00	299.21	517.11	550.82	1270.38	468.92	277.98	514.94	560.08	1422.37
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive income	441.28	279.27	516.71	518.86	1136.10	462.48	300.30	514.45	569.09	1327.22
6	Equity Share Capital	596.36	596.36	596.36	596.36	596.36	596.36	596.36	596.36	592.26	596.36
7	Reserves(excluding revaluation reserve reserves as shown in the Balance Sheet of previous year				15117.05						16727.22
8	Earning Per Share - (after extraordinary items) of Rs 2/- each) (non annualised) (Previous year Rs 10/- each) Basic & Diluted	1.49	1.00	1.73	1.85	4.26	1.55	0.92	1.70	1.85	4.70

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of financial results for the Quarter and half year ended 30th September, 2020 filed with stock exchange pursuant to regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these results are available at website of stock exchange i.e. **www.nseindia.com** and Company's website i.e. **www.jmaindia.com**.
 2. Figures of the previous periods have been regrouped/reclassified/restated wherever necessary.
 3. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 10th November, 2020.
 4. On 4th November 2020, the Board of Directors approved a buyback proposal, subject to approval of shareholders through postal ballot, for purchase by the Company upto 74,50,000 equity shares of Rs. 2/- each from the shareholder on proportionate basis by way of a tender offer at a share of Rs. 36/- per equity share for an aggregate amount not exceeding Rs. 2682 lakhs (being less than 25% of aggregate of the Company's paid-up equity share Capital and free reserves based on the audited financial statement as on 31st March 2020), in accordance with the provisions contained in the Securities and Exchange Board of India (Buyback of Securities) Regulations, 2018 and rules made there under.

For and on behalf of the Board of Directors of Jullundur Motor Agency (Delhi) Limited
 Sd/-
 Virat Sondhi
 Director
DIN: 00092902

Place : Gurugram
Dated : 10th November, 2020

KOTAK MAHINDRA INVESTMENTS LIMITED
CIN - U65900MH1988PLC047986
 Regd. Office: 278C, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051
 Website: www.kmil.co.in; Tel: 91 22 62185303

Extract of unaudited financial results for the half year ended September 30, 2020
 Amount (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Half Year ended September 30, 2020 (Unaudited)	Half Year ended September 30, 2019 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2020 (Audited)
1	Total Income from Operations	39,288.72	57,332.12	1,05,072.44
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	13,394.97	19,085.75	33,359.06
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	13,394.97	19,085.75	33,359.06
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	9,942.67	13,452.80	24,136.01
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for			

